

A respectful request from the once more youngish family to all of you When you visit the www.OnceMoreYoungish.com website in the friends, one's relative, one's kith and kin, group for the purpose that others may visit www.OnceMoreYoungish.com website.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

Sramehanda

सही/स्वाक्षरी Signature

Once More Youngish Website वन्स मोअर यंगीश वेबसाईटवर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित केलेली लेखी माहिती स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान यांनी स्वतः त्यांचे मूळ मराठी मातृभाषेत लिहून प्रकाशित केले आहे. ते स्वतः मराठी भाषेचा इंग्लिश (यु एस) भाषेत अनुवाद करत आहेत Once More Youngish Website वर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत.

The written information published on the once more youngish website has been written and published by Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN himself in his native Marathi mothertongue. He himself is translating the Marathi language into English (US) and Once More Youngish are publishing on this website.

काही असाध्य रोगांवर संशोधन सुरु आहे

Research into some incurable disease in progress

काही असाध्य रोगांचा शोध अंतिम टप्प्यात आहे

The search for some incurable disease is in final stages

वेळोवेळी, प्रकाशित माहिती once more youngish website/ पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर सिद्ध चाचणी शरीरविज्ञान फिजीओलॉजी सिद्धांत म्हणून प्रकाशित केली जाईल.

From time to time, published information will be published all the Once More Youngish website as a proven test physiology theory.

आमच्या अधिकृत वेबसाईटला / संकेतस्थळाला भेट द्या

Visit our official website

आमची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ

Our official website

www.OnceMoreYoungish.com

नैसर्गिक फुलाचे रोप/वृक्ष केवडा Flowering plant/ tree केवड्याची फुले Kevda Flowers बीजापासून निर्मिती झालेले अपरिपक्व रोप जेव्हा नैसर्गिक परिपक्व होते म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बळी रूढ जाते तेव्हा ते त्याच्या नैसर्गिक जन्मजात विविध गुणधर्मांनी निसर्गात प्रसिद्धी मिळवते. आणि अनेक वर्षे नैसर्गिक जन्मजात मोहक सुगंधाने सर्वांना तलक्ष वेधून घेण्याची क्षमता केवड्याच्या फुलातील सुवासिक सुगंधात आहे.

मनुष्याचे जन्मजात नानाविविध वैशिष्टपूर्ण गुणधर्म व त्याच्या 16 व्या वर्षापासून म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरलेल्या वर्षापासून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजतवाने उत्साही उर्जावान महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीचे The great powerful strength semen brilliance energetic energy power 16 च्या तारुण्याच्या भराच्या बहरातील स्वतःचे वयाचे 16 वे वर्ष तारुण्याचे ते स्वतःच्या वयाची 16 वर्ष आयुष्यातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस स्वतःच्या वयाच्या 16 वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेला महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील Active उत्तेजित Stimulated संतुलित Balanced संतुलीनीकरण Stabilization कामगिरीची Performance शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे साध्य आहे / शक्य आहे. स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली शतायुषी More जीवनशैली उपभोगता यावी या उद्देशाने मनुष्य जन्माची निर्मिती आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मनुष्यदेह हि एक जिवंत बुद्धीजीवी मशीन आहे. या बुद्धीजीवी मशीन रूपी मनुष्य देहाला ज्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची Food Diet Plan, Food Stuff's नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजवून खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा केला जातो त्याच गुणधर्मांचा शरीर अवयवांकडून एजल्ट आपणला प्राप्त होतो हा शरीरविज्ञानाचा सिद्धांत आहे. आपले शरीराकडून आपली जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्तीसाठी त्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक संतुलित पद्धतीने अन्न शिजवणे आणि खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा करणे आणि शरीरविज्ञानाचा सिद्धांत असाही आहे कि शरीराच्या ज्या अवयवाला शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे व्यायाम प्राप्त होतो तो अवयव बलवान, विकसित, क्रियाशील होतो म्हणून संतुलित शारीरिक व्यायाम क्रिया सारावाद्वारे आपण खालेल्या अन्नाचे संतुलित पचन, सर्वांग शरीर अवयव संतुलित बलवान विकसित करण्यासाठी उपयोग केला पाहिजे तरच खर्या अर्थाने अन्न आहार योजने सार्थ ठरतात. 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील, उत्तेजित संतुलित संतुलीनीकरण कामगिरीची शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे सहज साध्य होते.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान



सही/स्वाक्षरी Signature

स्वतःच्या वयाच्या 61 व्या वर्षाची रुपांतर स्वतःच्या वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे

वय वर्षे 36 ते वय वर्षे 60 वयोगट

वचनपत्र क्रमांक सहा Promise Letter Number SIX

वय वर्षे 36 ते वय वर्षे 60 वयोगट हा जीवनप्रवासाचा कालखंड वयाचे 61 वर्षानंतर परिपुर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने, उत्साह उत्साहाने महान शक्तीशाली विर्यतेजःशक्तीची परिपुर्णता स्वतःच्या 16 व्या वर्षाप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस उपभोगण्यासाठीच्या पुर्वतयारीसाठी अर्थात अनुकूल अशा वयोगटाचा कालखंड आहे.

मनुष्य मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मनुष्याचा *the length of life* / आयुष्यमर्यादा *limit of life* जीवनमर्यादा

परिपुर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साह उत्साहाने महान शक्तीशाली विर्यतेजःशक्तीची *The greatest powerful semen brilliance energy power*

स्वतःच्या वयाची 16 वर्षे ते स्वतःच्या वयाची 116 वर्षे *116 वर्षाप्रमाणे* महान शक्तीशाली विर्यतेजःशक्तीसह शतायुषी फलस अधिक *more* वर्षे जीवनशैली उपभोगल्यानंतर आणि *Bonus* म्हणून मिळालेले ज्यादा परिपुर्ण

तारुण्यपूर्ण ताजेतवाने (उत्साह उत्साहाने महान शक्तीशाली विर्यतेजःशक्तीसह यशस्वी शैली प्रमत्तपुस्तक निःसंधानाने *old age* सुरु होतो. जीवनशैली उपभोगल्यानंतर नैसर्गिक वृद्धापकाळ

वयाची 36 वर्षे ते वयाची 60 वर्षे या जीवनप्रवासातील प्रत्येक वर्ष स्वतःच्या वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे जीवनशैली उपभोगल्याने तारुण्यात टवटवीत तारुण्याच्या वहवाला, मनाला स्पष्टपणे सुवर्णवर्णाचे वर्ष असते. आयुष्यातील या कालखंडाचे प्रत्येक वर्षाची स्वतःच्या वयाचे 16 व्या वर्षाच्या आकर्षणाचे वर्ष म्हणून स्पर्धात्मक रीतीने स्वीकार करताना एकसंधी म्हणून स्थिराव करा आणि संधीचे सौत्र करण्यासाठी

एक आग्रहाने म्हणून निष्कारक करणुन आरुहणात्मक रीतीने सामोरे जावे. *चिकित्सा जिद्दीने महानतः प्रामाणिक प्रयत्न* केल्यान होत आहे आधीप्रतिकूलचि पाहजे. अगदी सहज-सहज शक्य आहे.

वय वर्षे 36 ते वय वर्षे 60 या वयोगटातील कालखंडाचा हा जीवनप्रवास अत्यंत अद्भुत व मध्य *romantic* असतो. या जीवनप्रवासाचा कालखंड परिपुर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साह उत्साहाने महान शक्तीशाली विर्यतेजःशक्तीची *The greatest powerful semen brilliance energy power*

स्वतःच्या वयाची 16 वर्षे ते स्वतःच्या वयाची 116 वर्षे महान शक्तीशाली विर्यतेजःशक्तीसह शतायुषी फलस अधिक *more* वर्षे जीवनशैली उपभोगल्यानंतर आणि *Bonus* म्हणून मिळालेले ज्यादा परिपुर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साह उत्साहाने महान शक्तीशाली विर्यतेजःशक्तीसह जीवनप्रवास उपभोगण्यासाठी अत्यंत महत्वाची भुमिका वजावतो.

35 वर्षापूर्वीची नैसर्गिक निषेक स्वाभ्यायोग्य अचुक तंतोतंत प्रत्येक अन्न पदार्थांचे संतुलीत अन्न आहार योजनेतील अचुक तंतोतंत माझा / प्रमाण हिस्सा / वाटा / भाग प्रमाणदिसलेल्या प्रमाणानुसार *according to without mistake correctly a small measure to a medicine or a large measured/proportionately proportion*

प्रत्येक अन्न पदार्थांचे संतुलीत अन्न आहार योजनेतील अचुक तंतोतंत माझा / प्रमाण हिस्सा / वाटा / भाग प्रमाणदिसलेल्या प्रमाणानुसार *according to without mistake correctly a small measure to a medicine or a large measured/proportionately proportion*

प्रत्येक अन्न पदार्थांचे संतुलीत अन्न आहार योजनेतील अचुक तंतोतंत माझा / प्रमाण हिस्सा / वाटा / भाग प्रमाणदिसलेल्या प्रमाणानुसार *according to without mistake correctly a small measure to a medicine or a large measured/proportionately proportion*

संयुक्त अन्न आहार योजनेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक नैसर्गिक अन्न पदार्थाचा अचूक तंतोतंत प्रमाणशिररित्या प्रमाणानुसार वापर करून नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजविणे *cooking in a natural way using the accurate amount / quantity / quantum of each and every natural food-stuff's ingredients required for a balanced food diet plan.* आणि खाण्याद्वारे शरीर अवयवांना अन्नाचा पुरवठा विविध पौष्टिक साल्पिक सत्ययुक्त गुणधर्मांचे परिपूर्णतेसह नानाविध अदुलनीय नैसर्गिक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण संयुक्त अन्न आहार योजना आणि वयाने 36 वर्षांनंतर नैसर्गिक निवडक खाणमाशेस अचूक तंतोतंत प्रत्येक अन्न पदार्थांचे संयुक्त अन्न आहार योजनेतील अचूक, तंतोतंत मात्रा/प्रमाण/ हिस्सा/ वाटा/ भाग प्रमाणशिररित्या प्रमाणानुसार संयुक्त अन्न आहार योजनेसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक नैसर्गिक अन्न पदार्थाचा अचूक अचूक तंतोतंत प्रमाणशिररित्या प्रमाणानुसार वापर करून नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजविणे आणि खाण्याद्वारे शरीर अवयवांना नैसर्गिक अतिविशेष वैशिष्ट्यपूर्ण अन्नाचा पुरवठा करण्यासाठी दिस्तबद्ध वृष्टीकोनाच्या पद्धतशिवि परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान शतायुषी फस अधिक 80 वर्षे वर्षांनंतर आणि बक्षिस म्हणून मिळालेले ज्यादा तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान आरोग्य संपन्न *good for the health* जीवन उपभोगाचे मांज्य नियोजनावर लक्ष केंद्रित करून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान शतायुषी फस अधिक 80 वर्षे वर्षांनंतर आणि बक्षिस म्हणून मिळालेले ज्यादा तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान आरोग्यसंपन्न जीवनशैली उपभोगाचे लक्ष *target* साध्य करणे यामध्ये तुलनात्मक वृष्टीकोनातून 36 वर्षांनंतर काही नैसर्गिक अन्न पदार्थांचा नव्याने समावेश केलेला अन्न आहार योजना म्हणजेच अन्न आहार योजनांमध्ये बदल *change* करून शरीर अवयवांना वयावरहुकूम अतिशक्ति नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्ण अतिविशेष खाणमाशेस अचूक तंतोतंत प्रमाणशिररित्या प्रमाणानुसार संयुक्त अन्न आहारांचा पुरवठा करणे हि 36 वर्षांनंतरची प्रत्येक पुरुषांची आणि प्रत्येक स्त्रियांची आरोग्य संपन्न *good for the health* उत्साहि उर्जावान ताजेतवाना, उल्लेखनीय सुदौल *remarkable shape* शारीरिक तंदुरुस्ती *physical fitness* परिपूर्ण तारुण्यपूर्ण जीवन भरलेले *perfect full of youth filled with full youthful vigor* महान वाक्प्रीत्यान्ही सभर्य वान शरीर सौष्ठव असंत प्रभावी शोभणुर्भावाने प्रभाव परिपूर्ण ताजेतवाने नवतारुण्य *rejuvenation* चांगल्या अवस्थेत सुस्थितिीत टिकऊन घरणे *maintain and protection*, पुन्हा-पुन्हा नवयौतन्यपूर्ण जीवनशैलीचा तारुण्य प्रभाव, पुन्हा-पुन्हा पुनर्करण तारुण्यचे पुन्हा एकदा तरुण शरीराने आणि मनाने पुन्हा-पुन्हा तरुण परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान शतायुषी फस अधिक 80 वर्षे वर्षांनंतर आणि बक्षिस म्हणून मिळालेले ज्यादा तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साहि उर्जावान

आरोग्यसंपन्न जीवनशैलीची परिपूर्णता, जीवनाची परिपूर्णता, जीवनशैलीची
पूर्णता / पूर्णता, जीवनशैलीची सिद्धी / सफलता रक्कम अर्थात अशाखी जीवन -
प्रणामाचे ध्येय साध्य करणे प्रथमाने शक्य झालेच पाहिजे हि परिपूर्ण
तारुण्यपूर्ण उदाहरि उजावण इतायुषी फस अधिक वर्षानंतर आणि
वृद्धीस म्हणून मिळालेले उदादा तारुण्यपूर्ण ताजेतवाने उदाहरि उजावण
जीवन उपभोगण्यासाठीची 36 वर्षावरील ~~...~~ पुरुष आणि महिलांची
अत्यंत आवश्यक गरज आहे -

वयानुसार आणि ऋतुनुसार according to age and seasons
36 वर्षावरील पुरुष आणि महिलांना नैसर्गिक निवडक रसायनात्मक
अतिविशिष्ट अतिविशेष विविध पौष्टिक सात्त्विक सत्वयुक्त गुणधर्मांनी
परिपूर्ण सह नानाविध अनमोल नैसर्गिक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण
प्रकाराद्वारे रीत्या प्रमाणानुसार प्रत्येक संतुलित अन्न आहार योजनांसाठी
आवश्यक असलेल्या प्रत्येक अनेक नैसर्गिक अतिविशिष्ट गुणधर्मांचे
अन्न पदार्थांचा अचूक तंतोतंत प्रमाणानुसार प्रमाणानुसार वापर करून
नैसर्गिक पध्दतीने अन्न शिजविण्या निमोजनापुढी प्रत्येक नैसर्गिक अन्न
पदार्थांनी अन्न आहार योजनेतील अचूक तंतोतंत मत्ता / हिस्सा / वाटा
भाग प्रमाणानुसार प्रमाणानुसार वापर करणेच्या सुविधारे स्फूर्तीकरणसह
अनेक अतिविशिष्ट अन्न आहार योजनांची नैसर्गिक पध्दतीने अन्न आहार
शिजविणेची अनेक ऑनलाईन ~~...~~ demonstration,
शास्त्रोक्त पध्दतीने वयानुसार, ऋतुनुसार

निवडक नेमके गरजेइतकेच गुणवत्तापूर्ण गुणवत्तेचे शास्त्रोक्त पध्दतीने
शारिरीक व्यायाम क्रिमांची ऑनलाईन प्रालक्षिके, वेगवेगळे वेगवेगळे
आरोग्य संपन्न good for the health वेगवेगळे योग्य निमोजन योजना आणि
36 वर्षानंतरचे जीवनशैलीला निसर्गनिमवरहुकुम दिवा

आकार ~~...~~ देणेसाठी अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावणारी मार्गदर्शक
तत्वे योजनांची सरबोळ, विस्तारवित, तपशिलवार, विश्लेषणासह ~~...~~
मि वैयक्तिक रीत्या माझ्या स्वतःच्या जीवनाविषय नोंदणीकृत प्रशिक्षणाची
36 वर्षावरील पुरुष आणि 36 वर्षावरील महिला नोंदणीकृत प्रशिक्षणाची
महिला यांना वयानुसार आणि ऋतुनुसार आरोग्य ऑनलाईन
मार्गदर्शक तत्वे तत्वां द्वारे आणि नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना
नैसर्गिक पध्दतीने अन्न आहार शिजविणे आणि शास्त्रोक्त पध्दतीने शारिरीक
व्यायाम क्रिमा ऑनलाईन ~~...~~ प्रालक्षिकां द्वारे through demonstration
वेगवेगळे वेगवेगळे माहिती पुरवठा करणारे आहे:

प्रशिक्षणाची प्रयत्नासाठी ऑनलाईन नांव नोंदणी फॉर्म भरणे
आवश्यक आहे.
आमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. आमचे अधिकृत
संकेत स्थळ:

- आमचे अधिकृत संकेत स्थळ:

WWW. Once More Youngish. com

प्रशिक्षणाधीन प्रवेशासाठी ऑनलाईन नाण नोंदणी फॉर्म व्हॉट्सअपद्वारे पाठविण्यासाठी आमचा अधिकृत ई-मेल आयडी:

: happyenjoy @ oncemoreyoungish.com

आणि अधिकृत मोबाईल नंबर:

9764703111, 9168239001, 9371882022.

ऑनलाईन फॉर्म पाठविण्यासाठी वरिल ई-मेल आयडी वरती, किंवा वरीलपैकी कोणत्याही एका मोबाईल नंबरवर पूर्ण माहिती मिळेल फॉर्म व्हॉट्सअपद्वारे पाठवावेत. तसेच आमच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. आमचे अधिकृत संकेत स्थळ:

WWW. Once More Youngish. com.

शोध मानधन अमेरिकन डॉलर्स दोनशे अठ्ठ्याऐंशी डॉलर्स आहे.

Discovery honorarium is US \$ Dollars 288 \$
Two hundred eighty-eight dollars.

प्रशिक्षणाधीन प्रवेशासाठी ऑनलाईन नाण नोंदणी फॉर्म व्हॉट्सअपद्वारे पाठवितांना शोध मानधन अमेरिकन (युएस) डॉलर्स दोनशे अठ्ठ्याऐंशी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवावे.

(पाहा: शोध मानधन एक ते आठ शुल्क पान क्रमांक 22)
शोध मानधन एक ते आठ शुल्क अमेरिकन डॉलर्स दोनशे अठ्ठ्याऐंशी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठविण्यासाठी आमचे अधिकृत मोबाईल फोन नंबर:

9764703111, 9168239001, 9371882022.

या तिजपैकी एका मोबाईल नंबरवर शोध मानधन एक ते आठ शुल्क अमेरिकन डॉलर्स दोनशे अठ्ठ्याऐंशी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे

द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठवावे.

प्रशिक्षणाधीचा समोहन घेतलेला उमेदवारीचा पूर्ण आकाराचा
वर्तमान ^{current} शारीरिक फिटनेस फोटो, आणि डाव्या किंवा उजव्या
बाजूने घेतलेला उभ्या स्थितीचा पूर्ण आकाराचा वर्तमान ^{current}
शारीरिक फिटनेस फोटो. ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही गुगल पे किंवा फोन पे
द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठविणार आहात.

From the same mobile number from which you are going to
send payment via Google pay or phone pay online.

ज्याच मोबाईल नंबरवरून प्रशिक्षणाधीचा स्वतःचा फोटो आणि ऑनलाईन
प्रशिक्षणाधी नांव नोंदणी पूर्ण माहिती भरलेला फॉर्म व्हॉट्सअपद्वारे पाठवावेत.

तुमच्या वेगळ्या प्रगती फाइल मध्ये, आम्ही तयार केलेल्या फाइलवर
तुमचा फोटो असेल.

Your separate progress file contains your photo on the
file we create.

तुमची सर्व माहिती आमच्याकडे अत्यंत सुरक्षित असेल.

All your information will be extremely secure with us.

तुमच्याबद्दल इतर कोणालाही कळू नसे यासाठी आम्ही खुप
काळजी घेतो.

We are very careful not to let anyone else
know about you.

आम्ही तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन
पाठविलेल्या पेमेंटचे नोंदणी प्रमाणापत्र प्रदान करतो.

We provide you with the registration certificate
of the payment sent by via Google pay or phone pay online.

प्रशिक्षणाधी नांव नोंदणी फॉर्म संगणकाच्या मदतीने / साहाय्याने
किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने / साहाय्याने भरण्यासाठी इंग्रजी
(मु एस) भाषा निवडा.

वृत्तपत्र क्रमांक नऊ साठी प्रशिक्षणाधी नांव नोंदणी
फॉर्म नमुना:

वचनपत्र क्रमांक नऊसाठी प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी फॉर्म नमुना.

पेमेंट ऑनलाईन पेमेंट पाठविण्याचा उद्देश →

वचनपत्र क्रमांक नऊसाठी प्रशिक्षणार्थी नांव नोंदणी मान घेणे.

प्रशिक्षणार्थीचे पुर्ण नाव

प्रशिक्षणार्थीचे वय

जन्मतारीख

प्रशिक्षणार्थीचे लिंग

पुरुष/स्त्री

male/female

प्रशिक्षणार्थीचा पुर्ण पत्ता

दोन मोबाईल नंबर प्रविष्ट करा

आपल्याकडे ई-मेल आयडी असल्यास ई-मेल आयडी प्रविष्ट करा

प्रशिक्षणार्थीचा व्यवसाय

प्रशिक्षणार्थीचे इतर आवडीचे खेळ

प्रशिक्षणार्थीचे देशाचे नांव

प्रशिक्षणार्थी भारत देशातील असतील तर देशाचे नाव आणि राज्याचे नाव

जिल्हाचे नांव

पुर्ण माहिती भरलेला फॉर्म संगणकाच्या मदतीने/साहाय्याने किंवा

स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाइप केलेला फॉर्म व्हॉट्सअप द्वारे

ऑनलाईन पाठवावा.

प्रशिक्षणार्थींनी प्रवेशासाठी ऑनलाईन नांव नोंदणी फॉर्म

व्हॉट्सअप द्वारे ऑनलाईन पाठवितांना शोध मान घेणे अमेरिकन (युरस)

डॉलर्स दोनत्र अठठ्याऐवजी डॉलर्स गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन

पेमेंट पाठवावे.

ज्या मोबाईल फोन क्रमांकावरून तुम्ही गुगल पे किंवा फोन पे

द्वारा ऑनलाईन पेमेंट पाठविणाव आहाम

The mobile phone number from which you are going

to send on line payment via Google pay or phone pay.

ज्या मोबाईल क्रमांकावरून पुर्ण माहिती भरलेला फॉर्म संगणकाच्या

मदतीने/साहाय्याने किंवा स्मार्ट फोन मोबाईलच्या मदतीने टाइप

केलेला फॉर्म व्हॉट्सअप द्वारे ऑनलाईन पाठवावा.

कार्यालयीन office नियमानुसार प्रत्येक वर्षीसाठी कार्यालयीन रक्क, office अर्फी square

कार्यालयाचे भेड, कार्यालयीन कर्मचारी पगार, ऑनलाईन, माहितीची देवाण

देवाण-पेवाण इत्यादी online information exchange etc. वार्षिक कार्या-
 लयाने एकूण रक्कम annual total office expenses. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने
 दरवर्षी कार्यालयीन खर्च आमच्या अधिकृत कार्यालयीन ऑनलाईन पाठविणे
 अनिवार्य Compulsory आहे. एकूण वार्षिक कार्यालयीन खर्च प्रत्येक प्रशिक्षणार्थीमध्ये
 समान प्रमाणात विभागानुषंगाने म्हणजे वार्षिक कार्यालयीन खर्चाचा प्रशिक्षणार्थीचे
 एकूण संख्येने विभाजित करणे dividing the annual office expenses
 by the total number of trainees. एकूण प्रशिक्षणार्थी संख्या लक्षात
 घेता एकूण वार्षिक कार्यालयीन खर्च सर्व प्रशिक्षणार्थींनी समानप्रमाणात
 विभागून उचलला जावा आणि सर्व प्रशिक्षणार्थींनी समान प्रमाणात रक्कम अमेरिकन
 डॉलर्स US \$ dollars गोळा करणे all trainees collect the same
 amount US \$ dollars वार्षिक कार्यालयीन खर्च दरवर्षी आमचे अधिकृत
 ऑनलाईन पेमेंट गुगल पे किंवा फोन पे द्वारे दरवर्षी आमचे अधिकृत
 कार्यालयाला पाठवावा लागेल. शोध मानक अमेरिकन डॉलर्स दोन दो अठ्ठ्यापैकी
 डॉलर्स व्यतीकीत/व्याजिनाय वार्षिक कार्यालयीन खर्चाची वर्गीची आमचे अधिकृत
 ऑफीसला प्रत्येक वर्षी गुगल पे किंवा फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट पाठविणे आवश्यक
 Compulsory आहे. discovery honorarium is required to pay an annual
 subscription in addition/without to US \$ 288 dollars.

शोध मानक आयुष्यातून एकूण वेळ देणेचे आहे. कार्यालयाचा office वार्षिक खर्च
 दरवर्षी आमचे अधिकृत कार्यालयाला ऑनलाईन पेमेंट पाठविणे कॅपलसरी आहे.
 अशास्त्रीरित्या एक रनदोवर अर्थपूर्ण, नेहमी समाधानी, आनंदी व
 प्रसन्न, चिंतामुक्त निराश्री मनाने स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे
 आयुष्यातील प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस उपभोगण्याचे
 जिवनप्रणामाचे लक्ष प्राप्त साध्य करणेसाठी शिस्तबद्ध हृष्टीकोनाच्या
 पध्दतीवर स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक वर्ष आणि
 प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस उपभोगण्याची जिवनशैली विकसित करण्याच्या
 योजने निमोजनावक लक्ष केंद्रित करणेसाठी 1) दरदिवशी शारशोकापध्दतीने
 शारीरिक व्यायाम क्रिया सराव योजना, 2) नैसर्गिक खाणखाणयोजने जिवनशैली
 संतुलित अन्न आहाराच्या योजनेचे उद्दिष्ट साध्य करणेसाठी नमावदुहकुम
 आणि अह्नुमान करहकुम according to age and seasons
 प्रत्येक दिवशीची दिवसातून चार वेळचे जेवण नैसर्गीक अन्न आहाराची
 योजना, नैसर्गीक संतुलित नेमके गरजेप्रमाणे अचुक तंतोतल without
 mistake correctly exactly नैसर्गीक संतुलित अन्न आहाराची
 योजनेसाठी आवश्यक प्रत्येक नैसर्गीक अन्न पदार्थाचे जन्मजात स्वाभाविकपणे
 Since one's birth, in born, naturally साध्य गुण आणि वाचक
 दोषानुसार विविध पौष्टिक, सात्विक सत्वयुक्त गुणधर्मांनुसार, नानाविध
 अन्नमोड नैसर्गीक औषधी गुणधर्मांनुसार शरिरावर होणारे आरोग्यसंपन्न
 good for the health आणि नुकसानकारक harmful परिणामांची सुरासरी
 गुणावजुण गुणवत्तापूर्ण गुणवत्तेची बेरीज आरोग्यसंपन्न good for the health
 स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक
 वर्षातील प्रत्येक दिवस उपभोगण्याची जिवनशैली विकसित होण्याचे हृष्टीकोनातून

शिवविणेच्या पद्धतीसह आणि शास्त्रोक्त पद्धतीने शारीरिक व्यायाम क्रिया योजना प्रात्यक्षिकांसह, दैनंदिन दिनचर्या योजना, मार्गदर्शक तत्वे योजना या चार योजनांचा अचूक तंतोतंत सराव पुर्ण प्रामाणिकपणे आणि सात्विक अनुसरण ^{follow} करण्याच्या हेतुने पुर्ण प्रामाणिकपणे स्विकार करा. सरावाने परीष्ठिता/पुर्णत्व येते Practice brings perfection.

स्थळ: नागज (इंडिया) श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

Place: NAGAJ (INDIA) Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN
Gramchandelan

Date: 15-4-2022. Fifteen April 2022

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील सर्व नागरिकांसाठी

प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला वचनपत्र क्र. सहा SIX या वचनपत्राचे www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळावर वचनपत्र लिहून प्रसिद्ध केले आहे आणि मी स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान माझे स्वताचे पूर्ण नाव लिहून मी स्वतः माझी सही/स्वाक्षरी SIGNATURE केलेली आहे. माझे नाव आणि स्वाक्षरी SIGNATURE च्याखाली प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला IN ADDITION TO आणखी ADDITIONAL अधिक ज्यादा उल्लेखनीय माहिती Notable Information आणि काही महत्वाच्या सूचना And Some Important Tips लिहून प्रसिद्ध करणार आहे हि प्रसिद्ध करणार असलेली उल्लेखनीय माहिती आणि काही महत्वाच्या सूचना प्रत्येक आदरणीय सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable प्रशिक्षणार्थींनी, आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य नागरिकांनी प्रत्येक महिन्याचे एक तारखेला प्रसिद्ध करणार असेलेली माहिती जाणून घेणेसाठी www.OnceMoreYoungish.com website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्यावी

Visit To The Once More Youngish Website To Know The Information Published

दिनांक 01/05/2022 रोजी वचनपत्र क्र. सहासाठी प्रसिद्ध होणारी माहिती जाणून घेण्यासाठी www.OnceMoreYoungish.com website ला / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळाला भेट द्या.

To know the information that will be published for promise Letter no 6 six 01/05/2022, visit to the Once More Youngish website

एक आदरणीय विनंती A Respectful Request

संपुर्ण जगातील प्रशिक्षणार्थी नाव नोंदणी करणारे सर्व आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील. सर्व प्रशिक्षणार्थींसाठी आणि आमचे अधिकृत संकेतस्थळाला www.OnceMoreYoungish.com website / पुन्हा एका तरुण संकेतस्थळाला भेट देणारे संपुर्ण जगातील आदरणीय, सन्माननीय, प्रतिष्ठीत, पूज्य respectable, venerable, adorable सर्व जनतेला मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तरुण मुलगा असेल किंवा तरुण मुलगी असेल, ती नवविवाहित तरुणी असेल, किंवा नवविवाहित तरुण असेल, विवाहित पुरुष असेल किंवा विवाहित महिला/स्त्री असतील, जेष्ठ नागरिक विवाहित महिला असेल किंवा जेष्ठ नागरिक विवाहित पुरुष असतील, जेष्ठ नागरिक पुरुष असतील किंवा जेष्ठ नागरिक महिला असतील

आपण सर्वांना Once More Youngish परिवाराकडून एक आदरणीय विनंती जेव्हा तुम्ही www.OnceMoreYoungish.com वेबसाईटला भेट देता, केव्हा इतरांनी www.OnceMoreYoungish.com वेबसाईटला भेट द्यावी या हेतूने www.OnceMoreYoungish.com या वेबसाईटची लिंक, मित्रपरिवार, नातेवाईक, संबंधि, गणगोत, आप्तेष्ट, सगेसोयरे, ग्रुप मध्ये पोस्ट करा.

A respectful request from the once more youngish family to all of you When you visit the www.OnceMoreYoungish.com website in the friends, one's relative, one's kith and kin, group for the purpose that others may visit www.OnceMoreYoungish.com website.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान



सही/स्वाक्षरी Signature

Once More Youngish Website वन्स मोअर यंगीश वेबसाईटवर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित केलेली लेखी माहिती स्वतः श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान यांनी स्वतः त्यांचे मूळ मराठी मातृभाषेत लिहून प्रकाशित केले आहे. ते स्वतः मराठी भाषेचा इंग्लिश (यु एस) भाषेत अनुवाद करत आहेत Once More Youngish Website वर / पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत.

The written information published on the once more youngish website has been written and published by Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN himself in his native Marathi mothertongue. He himself is translating the Marathi language into English (US) and Once More Youngish are publishing on this website.

काही असाध्य रोगांवर संशोधन सुरु आहे

Research into some incurable disease in progress

काही असाध्य रोगांचा शोध अंतिम टप्पात आहे

The search for some incurable disease is in final stages

वेळोवेळी, प्रकाशित माहिती once more youngish website/ पुन्हा एकदा तरुण संकेतस्थळावर सिद्ध चाचणी शरीरविज्ञान फिजीओलॉजी सिद्धांत म्हणून प्रकाशित केली जाईल.

From time to time, published information will be published all the Once More Youngish website as a proven test physiology theory.

आमच्या अधिकृत वेबसाईटला / संकेतस्थळाला भेट द्या

Visit our official website

आमची अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळ

Our official website

www.OnceMoreYoungish.com

नैसर्गिक फुलाचे रोप/वृक्ष केवडा Flowering plant/tree केवड्याची फुले Kevda Flowers बीजापासून निर्मिती झालेले अपरिपक्व रोप जेव्हा नैसर्गिक परिपक्व होते म्हणजेच परिपक्वतेच्या बहराजे बहरून जाते तेव्हा ते त्याच्या नैसर्गिक जन्मजात विविध गुणधर्मांने निसर्गात प्रसिद्धी मिळवते. आणि अनेक वर्षे नैसर्गिक जन्मजात मोहक सुगंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता केवड्याच्या फुलातील सुवासिक सुगंधात आहे.

मनुष्याचे जन्मजात नानाविविध वैशिष्टपूर्ण गुणधर्म वयाच्या 16 व्या वर्षापासून म्हणजेच परिपक्वतेच्या बहराणे बहरलेल्या वर्षापासून परिपूर्ण तारुण्यपूर्ण ताजेतवाने उत्साही उर्जावान महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीचे The great powerful strength semen brilliance energetic energy power 16 च्या तारुण्याच्या भराच्या बहरातील स्वतःचे वयाचे 16 वे वर्ष तारुण्याचे ते स्वतःच्या वयाची 116 वर्ष आयुष्यातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक वर्षातील प्रत्येक दिवस स्वतःच्या वयाच्या 16 वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेला महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील Active उत्तेजित Simulated संतुलित Balanced संतुलीनीकरण Stabilization कामगिरीची Performance शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे साध्य आहे / शक्य आहे. स्वतःचे वयाचे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली शतायुषी More जीवनशैली उपभोगता यावी या उद्देशाने मनुष्य जन्माची निर्मिती आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मनुष्यदेह हि एक जिवंत बुद्धीजीवी मशीन आहे. या बुद्धीजीवी मशीन रूपा मनुष्य देहाला ज्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची Food Diet Plan, Food Stuff's नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक पद्धतीने अन्न शिजवून खाण्याद्वारे शरीर अवयवांना पुरवठा केला जातो त्याच गुणधर्मांचा शरीर अवयवांकडून रिजल्ट आपणला प्राप्त होतो हा शरीरविज्ञानाचा सिद्धांत आहे. आपले शरीराकडून आपली जी अपेक्षा आहे त्या अपेक्षापूर्तीसाठी त्या गुणधर्मांचे नैसर्गिक अन्नपदार्थांची नैसर्गिक संतुलित अन्न आहार योजना नैसर्गिक संतुलित पद्धतीने अन्न शिजवणे आणि खाण्याद्वारे शरीर अवयवाना पुरवठा करणे आणि शरीरविज्ञानाचा सिद्धांत असाही आहे कि शरीराच्या ज्या अवयवाला शारीरिक व्यायाम क्रिया सरावाद्वारे व्यायाम प्राप्त होतो तो अवयव बलवान, विकसित, क्रियाशील होतो म्हणून संतुलित शारीरिक व्यायाम क्रिया सरावाद्वारे आपण खालेल्या अन्नाचे संतुलित पचन, सर्वांग शरीर अवयव संतुलित बलवान विकसित करण्यासाठी उपयोग केला पाहिजे तरच खर्या अर्थाने अन्न आहार योजन सार्थ ठरतात. 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली महान सामर्थ्यशाली विर्यतेजउत्साहीउर्जाशक्तीसह क्रियाशील, उत्तेजित संतुलित संतुलीनीकरण कामगिरीची शतायुषी More वर्षे 16 व्या वर्षाप्रमाणे तारुण्यपूर्ण बहराणे बहरलेली जीवनशैली उपभोगणे सहज साध्य होते.

Yours faithfully

Mr. SURESH RAMCHANDRA PRADHAN

आपला विश्वासू

श्रीमान सुरेश रामचंद्र प्रधान

Suresh Ramchandra Pradhan

सही/स्वाक्षरी Signature